



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - २१]

मंगळवार, मे २१, २०१९ / वैशाख ३१, शके १९४१

[पृष्ठे ४

असाधारण क्रमांक २१

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट - ११ (ब)

जिल्हा परिषद - अंतिम प्रभाग रचना

नमुना

नंदुरबार जिल्हा परिषद

क्रमांक कक्ष-४/जिपपंसनि/कावि-४८०/२०१९/दुरुस्तीपत्रक.— नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुका, २०१९ करिता जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेकडील अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना क्रमांक कक्ष-४/जिपपंसनि/कावि-४७५/२०१९, दिनांक १७ मे २०१९ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ, नाशिक विभागीय पुरवणीमध्ये दिनांक १७ मे २०१९ रोजी पृष्ठ १ ते ७७ वर प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये पृष्ठ २५ वर दुरुस्ती असलेले खालीलप्रमाणे दुरुस्तीपत्रक प्रसिद्ध करणेत येत आहे.

या ऐवजी

अनुसूची

तालुका	निवडणूक विभागाचा क्रमांक व नाव	प्रदेशाची व्याप्ती	अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांकरिता राखीव जागा
१	२	३	४
नंदुरबार	३९ खोंडामळी	(अ) खालील ग्रामपंचायतींच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र खोंडामळी समशेरपूर कानळदे शिंदगव्हाण भालेर	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री).
		खोंडामळी समशेरपूर कानळदे शिंदगव्हाण भालेर वडवद	

या ऐवजी - चालू

अनुसूची - चालू

तालुका	निवडणूक विभागाचा क्रमांक व नाव	प्रदेशाची व्याप्ती	अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांकरीता राखीव जागा
१	२	३	४
नंदुरबार - चालू	३९ खोंडामळी - चालू	तिसी नगाव कोरीट सावळदे सुजालपूर बोराळे नाशिंदे विखरण हाटमोहिदा काकर्दे जुनमोहिदे	तिसी नगाव कोरीट सावळदे सुजालपूर बोराळे नाशिंदे विखरण हाटमोहिदा खापरखेडा काकर्दे जुनमोहिदे
नंदुरबार	४० कोपर्ली	(अ) खालील ग्रामपंचायतींच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र अमळथे कोपर्ली ओसर्ली आराळे मांजरे बह्याणे सातुर्खे होळ तर्फे रनाळे निंभेल कंढरे कार्ली बलदाणे भादवड न्याहली खोक्राळे घोटाणे	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री).

असे वाचावे

अनुसूची

तालुका	निवडणूक विभागाचा क्रमांक व नाव	प्रदेशाची व्याप्ती	अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांकरिता राखीव जागा
१	२	३	४
नंदुरबार	३९ खोंडामळी	(अ) खालील ग्रामपंचायतींच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
		खोंडामळी	खोंडामळी
		समशेरपूर	समशेरपूर
		कानळदे	कानळदे
		शिंदगव्हाण	शिंदगव्हाण
		भालेर	भालेर
			वडवद
		तिसी	तिसी
		नगाव	नगाव
		कोरीट	कोरीट
			सावळदे
		सुजालपूर	सुजालपूर
		बोराळे	बोराळे
		नाशिंदे	नाशिंदे
		विखरण	विखरण
		हाटमोहिदा	हाटमोहिदा
			खापरखेडा
		काकर्दे	काकर्दे
		जुनमोहिदे	जुनमोहिदे
नंदुरबार	४० कोपर्ली	(अ) खालील ग्रामपंचायतींच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
		अमळथे	अमळथे
		कोपर्ली	कोपर्ली
		ओसर्ली	ओसर्ली
		आराळे	आराळे
		मांजरे	मांजरे
		बह्याणे	बह्याणे
		सातुर्खे	सातुर्खे

असे वाचावे - चालू

अनुसूची - चालू

तालुका	निवडणूक विभागाचा क्रमांक व नाव	प्रदेशाची व्याप्ती	अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांकरिता राखीव जागा
१	२	३	४
नंदुरबार - चालू	४० कोपर्ली - चालू	होळ तर्फे रनाळे निंभेल कंढरे कार्ली बलदाणे भादवड न्याहली खोक्राळे घोटाणे	होळ तर्फे रनाळे निंभेल कंढरे कार्ली बलदाणे भादवड न्याहली खोक्राळे घोटाणे

बालाजी मंजुळे,
जिल्हाधिकारी, नंदुरबार.

नंदुरबार, २० मे २०१९.